

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५  
अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या सेवा  
अधिसूचित करण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्र. कृवपदुम-३३०३०/२५/२०२३/एमएजी/पदुम-४ (६५१३०६)  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२.  
दिनांक : ९ जानेवारी, २०२४.

#### वाचा :-

१. सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र .५, दि .२८.०४.२०१५
२. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय क्र. संकिर्ण. २६११/  
प्र.क्र. १३० / पदुम-१७, दि. १३.०७.२०१५
३. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे शासन शुद्धीपत्रक क्र. संकिर्ण.  
२६११/ प्र.क्र. १३० / पदुम-१७, दि. १४.०८.२०१९.
४. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.डीडीडी/१६(भाग-३)/२०२२/७२३५/ २०२३, पसं-१२,  
पुणे दि.२५.०९.२०२३.

#### प्रस्तावना :-

वाचा क्र. २ येथील दि. १३.०७.२०१५ च्या शासन निर्णयान्वये पशुसंवर्धन विभागाच्या विविध १० सेवांचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. वाचा क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये अधिसूचित करण्यात आलेल्या विविध १० सेवांपैकी ०७ सेवा वगळून नव्याने विविध ११ सेवांचा समावेश या अधिनियमात केलेला असून, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या सद्यस्थितीत एकूण १४ सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या स्थापनेचा मूळ हेतू पशुंचे स्वास्थ्य व रोग नियंत्रण, पशु प्रजनन, वैरण विकास, पशु व कुक्कुट पक्षांची उत्पादकता व उत्पादन वाढविणे व त्याजोगे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालक, शेतकरी यांना देण्यात येणाऱ्या विविध पशुवैद्यकीय सेवा लोकाभिमुख करणे व त्या सेवा संबंधितांना वेळेत मिळणे आवश्यक आहे.

त्यानुषंगाने या विभागाचे वाचा क्र २ व ३ येथील शासन निर्णय अनुक्रमे दि. १३.०७.२०१५ व दि.१४.०८.२०१९ अधिक्रमित करून पशुसंवर्धन विभागाच्या एकूण ७७ सेवांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

#### शासन निर्णय :-

कृषि व पदुम विभागाचे शासन निर्णय दि.१३.०७.२०१५ व दि. १४.०८.२०१९ अधिक्रमित करून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या खालीलप्रमाणे विविध ७७ सेवांचा समावेश करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	सेवांचा तपशील	सेवा पुरविण्यासा ठी विहित केलेली कालमर्यादा	सेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	पशुरुगणावर प्रथमोपचार	१ कामाचा दिवस	रु. १०/- प्रती पशुरुगण	पशुधन पर्यवेक्षक /सहाय्यक पशुधन विकास	जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त	प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त
२	खच्चीकरण (वळू, रेडा, वराह, बोकड व नर मेंढा)	१ कामाचा दिवस	रु. १०/- प्रती जनावर.	अधिकारी / पशुधन विकास		
३	रोग प्रतिबंधक लसीकरण- गाय, म्हैस, शेळ्या, मेंढया, वराह कुकुट	१ कामाचा दिवस	रु. १/- प्रती जनावर	अधिकारी/ सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन		
४	गायी / म्हरींतील कृत्रिम रेतन	१ कामाचा दिवस	रु.५०/- प्रती गाय-म्हैस			
५	पशुरुगणावर औषधोपचार	१ कामाचा दिवस	रु. १०/- प्रती पशुरुगण	पशुधन विकास	जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त	प्रादेशिक पशुसंवर्धन
६	गायी / म्हरींतील गर्भधारणा तपासणी	१ कामाचा दिवस	रु.१०/-	अधिकारी		
७	गायी / म्हरींतील वंध्यत्व तपासणी	१ कामाचा दिवस	रु.१०/-	/ सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन		
८	लहान शास्त्रक्रिया -कुत्री व मांजर	१ कामाचा दिवस	रु.१००/-			
९	लहान शास्त्रक्रिया -मोठी जनावरे (खच्चीकरण वगळून)	१ कामाचा दिवस	रु.५०/-			
१०	लहान शास्त्रक्रिया -वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर	१ कामाचा दिवस	रु.२०/-			
११	मोठया शास्त्रक्रिया -कुत्री व मांजर	१ कामाचा दिवस	रु.१५०/-			
१२	मोठया शास्त्रक्रिया -मोठी जनावरे (खच्चीकरण वगळून)	१ कामाचा दिवस	रु.१०/-			
१३	मोठया शास्त्रक्रिया -वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर	१ कामाचा दिवस	रु.५०/-			
१४	क्ष-किरण तपासणी	१ कामाचा दिवस	रु.१००/-			
१५	सोनोग्राफी	१ कामाचा दिवस	रु.१००/-			
१६	आरोग्य दाखले -मोठी जनावरे	१ कामाचा दिवस	रु.५०/-			
१७	आरोग्य दाखले -लहान जनावरे	१ कामाचा दिवस	रु.२०/-			

१८	शवविच्छेदन तपासणी करणे व अहवाल देणे (कुक्कूट वगळून)	३ कामाचे दिवस	रु.१००/-			
१९	महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा, १९७६ (सुधारणा १९९५) अंतर्गत अनुसूचित पशुंची कत्तलपुर्व तपासणी	१ कामाचा दिवस	रु.२००/-			
२०	रक्त नमुने तपासणी- डो.एल.सी.	२ कामाचे दिवस	रु.१०/-	१. पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन/पशुधन विकास अधिकारी (वि.रो.अ.प्र.) / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (वि.रो.अ.प्र.)	१. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त	१. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त
२१	रक्त नमुने तपासणी - आरबीसी काऊंट	२ कामाचे दिवस	रु.१०/-			
२२	रक्त नमुने तपासणी - डब्ल्यूबीसी काऊंट	२ कामाचे दिवस	रु.१०/-			
२३	रक्त काचपट्टी तपासणी	१ कामाचा दिवस	रु.१०/-			
२४	शेण नमुने (परोपजिवीकरीता)	१ कामाचा दिवस	रु.१०/-			
२५	मुत्र नमुने तपासणी	१ कामाचा दिवस	रु.१०/-			
२६	स्किन स्क्रॉपिंग तपासणी (परोपजिवीकरीता)	१ कामाचा दिवस	रु.१०/-	२. पशुधन विकास अधिकारी	२. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (वि.कृतीशास्त्र) रोग अन्वेषण विभाग	२. सह आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
२७	रक्तजल नमुने तपासणी - ग्लुकोज	२ कामाचे दिवस	रु.२०/-			
२८	रक्तजल नमुने तपासणी - फॉस्फरस	२ कामाचे चा दिवस	रु.२०/-			
२९	रक्तजल नमुने तपासणी - क्रियेटीनीन	२ कामाचे दिवस	रु.२०/-			
३०	रक्तजल नमुने तपासणी - कॅल्शियम	२ कामाचे दिवस	रु.२०/-			
३१	रक्तातील हिमोग्लोबीन	१ कामाचा दिवस	रु.२०/-			
३२	सीबीसी (रक्त तपासणी)	१ कामाचा दिवस	रु.१०/-			
३३	दुध नमुने तपासणी	१ कामाचा दिवस	रु.१००/-			
३४	उत्ती नमुने तपासणी	१ कामाचा दिवस	रु.१०/-			
३५	पाणी, खाद्य, व्हिसेरा नमुन्याची विषबाधा तपासणी	३ कामाचे दिवस	रु.१००/-			
३६	कॉबडयांमधील सालमोनेल्ला रोग तपासणी	१५ कामाचे दिवस	रु. २/- प्रती चाचणी एकूण रु. ४/- प्रती कॉबडी २ चाचण्या.	१. पशुधन विकास अधिकारी (वि.रो.अ.प्र.) / सहाय्यक	१. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त	१. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त

				आयुक्त पशुसंवर्धन (वि.रो.अ.प्र.) २. पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, कुक्कुट रोग प्रयोगशाला, रोग अन्वेषण विभाग	२. उपायुक्त पशुसंवर्धन, कुक्कुट रोग प्रयोगशाला, रोग अन्वेषण विभाग	२. सह आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे
३७	ऑन्टिबायोटीक सेसिटिव्हीटी चाचण्या	७ कामाचे दिवस	रु. १००/- प्रती नमूना	१. पशुधन विकास अधिकारी (वि.रो.अ.प्र.) / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (वि.रो.अ.प्र.) २. पशुधन विकास अधिकारी (जिवाणू), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	१. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त २. उपआयुक्त पशुसंवर्धन (जिवाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	१. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त २. सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
३८	कुक्कुट पक्षांचे शवविच्छेदन तपासणी करणे व अहवाल देणे	१ कामाचा दिवस	रु.५/-	१. पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन २. पशुधन विकास अधिकारी (वि.रो.अ.प्र.) ३. पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (कुक्कुट विभाग), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	१. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त २. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त ३. उपआयुक्त पशुसंवर्धन (कुक्कुट विभाग), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	१. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त २. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त ३. सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.

				रोग अन्वेषण विभाग, पुणे.		
३९	कुकुट प्रक्षेत्राची कम्पार्टमेंट चाचणी	३० कामाचे दिवस	रु. ५००/-	पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (कुकुट), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	उपआयुक्त पशुसंवर्धन (कुकुट विभाग), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
४०	कुकुट प्रक्षेत्रावरून SPF अंडी निर्यातीकरिता प्रमाणपत्र देणे	१५ कामाचे दिवस	रु.५००/- प्रती प्रमाणपत्र	पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (कुकुट ), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (कुकुट ), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
४१	पशुखाद्यातील पोषक घटकांचे स्थूल विश्लेषण १ ते ६ Parameter (Proximate analysis)	१५ कामाचे दिवस	रु.५५०/-	पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा, पुणे	उपसंचालक वैरण विकास आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे	सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय), पशुसंवर्धन
४२	पशुखाद्यातील स्थूल घटक (१ ते ६ ) Parameter सहित व कॅल्शियम, स्पुरद, व मिठ (सोडियम) १ ते ९ Parameter	२१ कामाचे दिवस	रु.२०५०/-	पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा, पुणे	महाराष्ट्र राज्य पुणे	आयुक्तालय, पुणे
४३	पशुखाद्यातील सूक्ष्मपोषक द्रवे, व जड धातू (micronutrients, macronutrients and heavy metals)	२५ कामाचे दिवस	रु.५००/- प्रती धातू (micronutrients, macronutrients and heavy metals)			
४४	पशुखाद्यातील तंतू (Crude Fibers NDF,ADF and ADL)	१२ कामाचे दिवस	रु.१८००/-			
४५	पशुखाद्यातील युरिया	०७ कामाचे दिवस	रु.५५०/-			
४६	पशुखाद्यातील ऊर्जा	०३ कामाचे दिवस	रु.४५०/-			
४७	भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ अन्वये नविन पशुवैद्यकीय पदवीधरांचे नोंदणी करणे	०८ कामाचे दिवस	रु.२०२५/-	अधीक्षक, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर	तांत्रिक सहाय्यक तथा सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर	निबंधक, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद,
४८	भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ अन्वये नोंदणीकृत पशुवैद्यकांच्या पाच वर्षा नंतर नोंदणीचे नूतनीकरण करणे	०८ कामाचे दिवस	रु.२०१५/-			
४९	भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा, १९८४ अन्वये आंतर्वासिता विद्यार्थी	०८ कामाचे दिवस	रु.५१५/-			

	यांची तात्पुरती नोंदणी करणे					
५०	पाळीव प्राणी दुकाने नोंदणी (Pet shop): १. तात्पुरते प्रमाणपत्र ७ कामाचे दिवस २. अंतिम प्रमाणपत्र validity - ५ वर्षे	१.तात्पुरते प्रमाणपत्र ७ कामाचे दिवस २.अंतिम प्रमाणपत्र, संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कालावधी ३ महिने	रु.५०००/-	सदस्य सचिव, महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ	सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय), पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे	आयुक्त पशुसंवर्धन, पुणे
५१	श्वान प्रजनन व विपणन केंद्र (Dog breeder) : प्रमाणपत्र validity - २ वर्षे	१.तात्पुरते प्रमाणपत्र ७ कामाचे दिवस २.अंतिम प्रमाणपत्र, संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कालावधी ३ महिने	रु.५०००/-			
५२	चारा पीकांची ठोंबे पुरवठा	ठोंबे उपलब्धतेनु सार ३ कामाचे दिवस	रु.१/- प्रती ठोंबे	१. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी / पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त	१. विभागीय व्यवस्थापक, गोठीत रेत प्रयोगशाळा, मपविमं	१. मुख्य कार्यकारी अधिकारी, मपविमं, नागपुर

				पशुसंवर्धन, वळू माता संगोपन केंद्र, मपविमं २. प्रक्षेत्र व्यवस्थापक, पुअम शेळी व मेंढी विकास महामंडळ	२.महाव्यवस्था पक, पुअम शेळी व मेंढी विकास महामंडळ	२. व्यवस्था पकीय संचालक, पुअम शेळी व मेंढी विकास महामंडळ
५३	पशुखाद्य व पक्षी खाद्य , वाळलेली वैरण, हिरवा चारा, इतर चारा , पाणी नमुने , उत्ती, अवयव व मुत्र नमुने यांची विषबाधे करिता तपासणी	३ ते ६ कामाचे दिवस	रु.१००/- प्रती नमुना	पशुधन विकास अधिकारी /सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (विषशास्त्र ), रोग अन्वेषण विभाग, पुणे	उपआयुक्त पशुसंवर्धन (विषशास्त्र ), रोग अन्वेषण विभाग, पुणे	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
५४	पशुखाद्य व कुक्कुट खाद्यातील अफलाटॉक्सिन B -१ क्वॉलिटेटिव्ह तपासणी	७ कामाचे चा दिवस	रु.१००/-	रोग अन्वेषण विभाग, पुणे.		
५५	पशुखाद्य व कुक्कुट खाद्यातील बुरशी तपासणी	नमूने प्राप्त झालेपासून १५ कामाचा दिवस	रु. १५०/-	पशुधन विकास अधिकारी (गोमयज), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	उपआयुक्त पशुसंवर्धन (जिवाणूशास्त्र व गोमयज ) रोग अन्वेषण विभाग, पुणे.	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
५६	टी.बी.चाचणी	३ कामाचे दिवस	रु. १२/- प्रती चाचणी	पशुधन विकास अधिकारी (पशुरोग / जिवाणू), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	उपआयुक्त पशुसंवर्धन (जिवाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
५७	जे.डी.चाचणी	३ कामाचे दिवस	रु. १२/- प्रती चाचणी			
५८	घोड्यामधील सांसर्गिक गर्भदाह तपासणी	८ कामाचे दिवस	रु. २०००/-			
५९	सांसर्गिक गर्भपात तपासणी- RBPT	१ कामाचा दिवस	रु.१/-			
६०	ब्लड/एक्झियुडेट/पस/ इम्पेशन स्मिअर्स - जिवाणू तपासणीकरीता	१ कामाचा दिवस	रु. १०/- प्रती चाचणी			
६१	उत्ती नमुने जिवाणू तपासणीकरीता	३ कामाचे दिवस	रु. ५०/- प्रती चाचणी			
६२	जिवाणूजन्य /कल्वरल सेन्सिटीविटी टेस्ट	३ कामाचे दिवस	रु. ५०/- प्रती चाचणी			
६३	एक्झियुडेट/होल ब्लड/पस तपासणी-जिवाणूकरीता	८ कामाचे दिवस	रु.५०/-			

६४	प्रिप्युशिअल वॉर्शिंग (एसटीडी) तपासणी जिवाणूकरीता (कम्पायलोबैक्टर)	८ कामाचे दिवस	रु. ५०/- प्रती चाचणी			
६५	ब्रुसेला अबॉट्स करिता रक्तजल तपासणी- Eliza	७ कामाचे दिवस	रु. ५०/- प्रती चाचणी			
६६	रक्तकाचपटटी/लिफनोड स्मिअर / शेण नमुने- परोपजीवीकरीता	९ कामाचा दिवस	रु.१०/-	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (जिवाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	उपआयुक्त पशुसंवर्धन (जिवाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	सहआयुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभाग, पुणे.
६७	प्रिप्युशिअल वॉर्शिंग/स्वॅब्स- परोपजीवीकरीता (Trichomoniasis)	८ कामाचे दिवस	रु.५०/-			
६८	Histopathothology साठी उत्ती नमुने तपासणी	१५ कामाचे दिवस	रु.१०/- प्रती उत्ती नमुना	पशुधन विकास अधिकारी, (विकृतीशास्त्र) रोग अन्वेषण विभाग, पुणे	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (विकृतीशास्त्र) रोग अन्वेषण विभाग, पुणे	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
६९	रक्तजल तपासणी Eliza पद्धतीने - IBR, BVD, PPR,	२ कामाचे दिवस	रु. ५०/- प्रती रोग	पशुधन विकास अधिकारी (विषाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	उपआयुक्त पशुसंवर्धन (विषाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.	सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे.
७०	उत्ती नमुने ( PPR ) तपासणी -Eliza पद्धतीने	१ कामाचा दिवस	रु. ५०/-			
७१	वीर्य तपासणी- IBR	२ कामाचे दिवस	रु. ५०/-			
७२	रक्कंब नमुने, रक्त नमुने तपासणी ( शिप पॉक्स, गोट पॉक्स )- PCR पद्धतीने	२ कामाचे दिवस	रु. ५०/-			
७३	उत्ती नमुने, रक्त नमुने ब्लू टंग तपासणी PCR	२ कामाचे दिवस	रु. ५०/-			
७४	मेंदू नमुने ( रेबीज ) तपासणी	१ कामाचा दिवस	रु. ५०/-			
७५	निर्यातीकरीता जनावरांना देण्यात येणारे आरोग्य दाखले	३ कामाचे दिवस	रु. ३०/-	पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक	उपआयुक्त पशुसंवर्धन, गुणनियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई	प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई
७६	निर्यातीकरीता मांस मांस उत्पादने तपासणी दाखले	८ कामाचे दिवस	वजन व पॅकिंगनुसार निश्चित केलेल्या दरानुसार	आयुक्त पशुसंवर्धन, गुणनियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई		
७७	निर्यातीकरीता मांस व मांस उत्पादने यांची रासयनीक तपासणी	१५ कामाचे दिवस	रु.३२,५००/-	प्रयोगशाळा, मुंबई		

सद्यस्थितीत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे पोर्टल उपलब्ध नसल्याने ते विकसित करण्याची कार्यवाही सुरु असून, पोर्टल विकसित होईपर्यंत शेतकरी, पशुपालक यांना उपरोक्त नमूद सर्व ७७ सेवा या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ऑफलाईन पद्धतीने देण्यात याव्यात. विभागाचे पोर्टल विकसित झाल्यानंतर व ते पोर्टल आपले सरकार पोर्टलशी संलग्न केल्यानंतर या सर्व ७७ सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात याव्यात.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून, त्याचा संकेतांक क्रमांक २०२४०१०९१७१२४२५७०१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(तुकाराम मुंडे)  
सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा. मंत्री (पशुसंवर्धन) यांचे खाजगी सचिव,
४. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
५. मुख्य आयुक्त, राज्य लोकसेवा हक्क आयोग, ७ वा मजला, नविन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई
६. आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर
८. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे
९. सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे.
१०. निबंधक, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर
११. सर्व प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन.
१२. प्राचार्य, राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र, गोखलेनगर, पुणे.
१३. पशुसंवर्धन उपायुक्त, गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई.
१४. सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त.
१५. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुखात्व विश्लेषण प्रयोगशाळा, गोखलेनगर, पुणे.
१६. सर्व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
१७. सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र
१८. सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये
१९. सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये
२०. अवर सचिव (पदुम-३/४), कक्ष अधिकारी (पदुम-१, २ व १६) कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
२१. निवड नस्ती (कार्यासन पदु-०४)